

CIN: L65920MH1994PLC080618

Email: shareholder.grievances@hdfcbank.com

Website: www.hdfcbank.com

HDFC Bank Limited, Zenith House, Opp Race Course Gate no. 5 & 6, Keshavrao Khadye Marg, Mahalaxmi, Mumbai- 400034 Tel.:022-39760001/0012

January 12, 2022

**BSE Limited** 

Dept of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001

Scrip Code: 500180

National Stock Exchange of India Limited

The Listing Department Exchange Plaza Bandra Kurla Complex, Mumbai 400 051

Scrip Symbol: HDFCBANK

Dear Sir

Sub: Notice for loss/misplacement of share certificates

We wish to inform you that we have made an advertisement for loss/misplacement of share certificates in the edition dated January 12, 2022 of The Free Press Journal and its Marathi translation in Navshakti.

The paper clipping of the above two advertisements is enclosed herewith with a request to display the same on your Notice Board and inform the Members in general not to deal with the concerned share certificates.

We shall issue the duplicate share certificate with the probable date as **January 28, 2022** provided no claim(s) in writing supported by the valid documents are received by the Bank / Registrar till **January 27, 2022**. The duplicate share certificates duly sealed and sign shall be dispatch by our **Registrars Viz. Datamatics Business Solution Limited** after the Bank approve the Register for "**Issue of Duplicate Share Certificates**"

Please take the same on your record.

Thanking you

Yours faithfully,

For HDFC Bank Limited

Santosh Haldankar

Sr. Vice President (Legal) & Company Secretary

Encl: a/a.

#### **PUBLIC NOTICE**

1) Shri Manish Sureshkumar Shah, 2) Smt. Nayanaben Sureshkumar Shah and 3) Shri Sureshkumar Ujamshi Shah are shown as the Lessees on the Estate Record of Municipal Corporation of Greater Mumbai in respect of the C.S. No. 147A/6 of Sion Division, Plot No. 147-Aof Sion Matunga (West) Estates, an area admeasuring 495.33 sq. yards i.e. 414.16 sq. mtrs. or thereabouts which is described in the Schedule hereunder written.

WHEREAS, the Applicants, Mr. Manish Shah & Mr. Suresh Shah vide letter dated 22/11/2021, addressed to the Assistant Commissioner (Estate), have informed that one of the Joint Lessee namely Mrs. Nayanaben Shah passed away on 02/02/2021, therefore, requesting to remove her name from Estate Record in respect of the subject plot bearing Plot No. 147-A of Sion Matunga Estate, bearing C. S. No. 147A/6 of Sion Division and devolve her share in the name of co-lessee Mr. Manish Shah pursuant to the registered Release Deed executed by legal heirs of

AND WHEREAS, online C. S. Extract bearing C. S. No. 147A/6 of Sion Division, Plot No. 147-A, Sion Matunga (West) Estate an area admeasuring 413.88 sq. mtrs., it appears that the names of E) Manish Sureshkumar Shah, F) Nayanaben Sureshkumar Shah and G) Sureshkumar Ujamshi Shah are shown as Lessees and the Municipal Corporation of Greater Mumbai is shown as the Lessor of the said plot.

AND WHEREAS, Nayna Suresh Shah died on 02/02/2021.

AND WHEREAS, by Release Deed dtd. 23/03/2021 executed by and between 1) Mr. Suresh Ujamshi Shah, 2) Mrs. Kashmira Sanjiv Mathukia alias Kashmira Suresh Shah and 3) Mrs. Jayshree Parin Doshi alias Jayshree Suresh Shah, therein referred to as "the Releasors" of the One Part AND Mr. Manish Suresh Shah, therein referred to as "the Releasee" of the Other Part, wherein the parties above named are related to each other as legal heirs of the deceased Mrs. Nayna Sureshkumar Shah. By the said Release Deed dtd. 23/03/2021, in consideration of natural love and affection of Releasors to the Releasee and in terms of the family arrangement between the parties, the Releasors i.e. 1) Mr. Suresh Ujamshi Shah, 2) Mrs. Kashmira Sanjiv Mathukia alias Kashmira Suresh Shah and 3) Mrs. Jayshree Parin Doshi alias Jayshree Suresh Shah, thereby released, relinquished and surrendered in favour of the Releasee, all their undivided right, title and interest in respect of 1/3rd undivided rights of Mrs. Nayna Sureshkumar Shah in the said property i.e. land admeasuring 495.33 sq.yards or thereabouts equivalent to 414 sq.mtrs. land area in Plot No. 147-A of Sion Matunga (West) Estate, Scheme No. VI, New Survey No. 765 (pt.) and Cadastral Survey No. 147A/6 of Sion Division, more particularly described in the schedule thereunder written on the terms and conditions mentioned therein. The said Release Deed is registered with the office of the Joint Sub Registrar of Assurances at Mumbai under Sr. No. BBE-3/4813 of 2021.

AND WHEREAS, the averments made in the Release Deed dtd. 23/03/2021 registered under No. BBE-3/4813 of 2021, it appears that the parties thereto are related to each other as legal heirs of the deceased Mrs. Nayna Sureshkumar Shah who died intestate on 02/02/2021 and the parties thereto are aware that 1) Mr. Manish Sruesh Shah, 2) Mrs. Nayna Sureshkumar Shah and 3) Mr. Suresh Ujamshi Shah were bonafide joint owners in respect of the subject property and each having 1/4th undivided share before release in respect of 1/3rd rights of the said deceased Mrs. Nayna Sureshkumar Shah. It is further appears that as per wish of the said deceased and in terms of mutual understanding and arrangement between the parties thereto, the legal heirs of the deceased Mrs. Nayna Sureshkumar Shah viz. 1) Mr. Suresh Uiamshi Shah. 2) Mrs. Kashmira Saniiv Mathukia alias Kashmira Suresh Shah and 3) Mrs. Jayshree Parin Doshi alias Jayshree Suresh Shah have agreed to release, relinquish and surrender all their undivided right, title and interest in respect of 1/3rd undivided rights of Mrs. Nayna Sureshkumar Shah in the said property in the name and favour of Mr. Manish Suresh Shah.

AND WHEREAS, in view of the above, Release Deed dtd. 23/03/2021 registered under No. BBE-3/4813 of 2021. Mr. Manish Suresh Shah is entitled for 1/3rd share of the deceased Lessee Mrs. Nayna Sureshkumar Shah along-with his own 1/3rd share and entitled for total 213rd share in respect of the leasehold property bearing Plot No. 147-A of Sion Matunga (West) Estate.

AND WHEREAS, Affidavit dtd. 30/03/2021 executed by 1) Mr. Suresh Ujamshi Shah, 2) Mrs. Kashmira Sanjiv Mathukia alias Kashmira Suresh Shah, 3) Mr. Manish Suresh Shah and 4) Mrs. Jayshree Parin Doshi alias Jayshree Suresh Shah, all are the legal heirs of Late Mrs. Nayna Sureshkumar Shah who expired on or about 02/02/2021, thereby confirmed and state that the parties thereto are aware that 1) Mr. Manish Suresh Shah, 2) Mrs. Nayna Sureshkumar Shah and 3) Mr. Suresh Ujamshi Shah were bonafide joint owners in respect of subject leasehold property bearing Plot No. 147-A of Sion Matunga (West) Estates along-with structure thereon named as "Kalapurna" standing (previously known as "Pravin Kunj") and the said joint owners each having 1/3rd undivided shares in the said property. It is further confirmed and state that the said Mrs. Nayna Sureshkumar Shah is expired in Mumbai on or about in 02/02/2021 leaving behind her i) Mr. Suresh Ujamshi Shah-Husband, ii) Mrs. Kashmira Sanjiv Mathukia alias Kashmira Suresh Shah-Married Daughter, iii) Mr. Manish Suresh Shah-Son, iv) Mrs. Jayshree Parin Doshi alias Jayshree Suresh Shah-Married Daughter as their heirs and successor in title as per Hindu Succession Law which she was governed at the time of her death. They further declared and affirmed that the Deponents only are the surviving legal heirs and representatives of the said Mrs. Nayna Sureshkumar Shah and no other heirs/legal representatives are left behind by the said deceased except the above. It is thereby further agreed to indemnify and keep indemnified and harmless the Competent Authorities against any claim, demand, suit or other legal proceedings which may be filed by any person or persons, claiming either lawfully and/or equitably through the said deceased Mrs. Nayna Sureshkumar Shah. They further declared and undertake that they shall bear all expenses, costs and charges in respect of any such claim, demand, suit and/or legal proceedings which may be filed by any person or persons either lawfully and/or equitably claiming through them.

AND WHEREAS, the Indemnity dtd. 01/12/2021 executed by 1) Mr. Suresh Ujamshi Shah and 2) Mr. Manish Suresh Shah, thereby state and confirmed that Mrs. Nayna Sureshkumar Shah is the Deponent No. 1's wife and Deponent No. 2's mother and her correct name is Mrs. Nayna Sureshkumar Shah and the said Mrs. Nayna Sureshkumar Shah expired on 02/02/2021 leaving behind the Deponents as her surviving heir/s and/or legal representatives. They further state that the mistake in recording the Deponent No. 1's wife and the Deponent No. 2's mother, Mrs. Nayna Sureshkumar Shah's first name is Nayna Sureshkumar Shah instead of Naynaben Sureshkumar Shah in the U.I.D. Card is inadvertent and that Mrs. Naynaben Sureshkumar Shah and Mrs. Nayna Sureshkumar Shah is one and the same person. They further undertake to indemnify the concerned authority/s and/or the concerned officer/s against any loss or damage that might be caused to them in the event of they acting upon the Deponent/s, declaration as aforesaid and the same is binding upon the Deponent/s. The said Indemnity dtd. 01/12/2021 is registered with the office of the Joint Sub Registrar of Assurances, Mumbai, City-III under Sr. No. BBE-3/15377 of 2021.

AND WHEREAS, Affidavit (for difference in name) dtd. 07/12/2021 executed by Mr. Suresh Ujamshi Shah s/o. Mr. Ujamshi Nanchand Shah alias Mr. Sureshkumar Ujamshi Shah, thereby state and affirmed that his name is Mr. Suresh Ujamshi Shah and also known and referred as Mr. Sureshkumar Ujamshi Shah in many records, papers and correspondences and for and on behalf of himself, he further state and affirmed that Mr. Sureshkumar Ujamshi Shah is one and the same and wherever it appears as Mr. Sureshkumar Ujamshi Shah shall be construed to understand and interpreted as Mr. Suresh Uiamshi Shah. He further state that for the purpose of evidencing such his determination declared that he shall at all times thereinafter in all records, deeds and writings and in all proceedings, dealing and transaction, private as well as upon all occasions whatsoever, use and sign the name of Mr. Suresh Ujamshi Shah as his name in place and in substitution of his other former name i.e. Mr. Sureshkumar Ujamshi Shah and thereby expressly authorized and requested all persons in general and relatives and friends in particular, at all time thereinafter to designated and addressed him as Mr. Suresh Ujamshi Shah. The said Affidavit (for difference in name) dtd. 07/12/2021 is registered the office of the Joint Sub Registrar of Assurances, Mumbai, City-III under Sr. No. BBE-3/15376of2021.

AND WHEREAS, on the Application being made by the Applicants, Mr. Manish Shah & Mr. Suresh Shah vide letter dated 22/11/2021, addressed to the Asstt. Commissioner (Estates), the Municipal Corporation of Greater Mumbai now intends to transfer of 1/3rd share of deceased co-lessee Mrs. Nayanaben Sureshkumar Shah, firstly in the names of her legal heirs viz.1) Mr. Suresh Ujamshi Shah, 2) Mrs. Kashmira Sanjiv Mathukia alias Kashmira Suresh Shah, 3) Mrs. Jayshree Parin Doshi alias Jayshree Suresh Shah and 4) Mr. Manish Suresh Shah in equal 1/4th ratio each, thereafter, on the strength of the said registered Release Deed dtd. 23/03/2021 registered under No. BBE-3/4813 of 2021, to devolve the said 1/3rd share of deceased co-lessee Mrs. Nayanaben Sureshkumar Shah in the name of Mr. Manish Sureshkumar Shah, in respect of the said leasehold property bearing Plot No. 147-A, Sion Matunga (West) Estates, on the Estate Record of

Any person or persons having any claim in the aforesaid property or having any objection for transfer of 1/3rd share of deceased co-lessee Mrs. Nayanaben Sureshkumar Shah, firstly in the names of her legal heirs viz. 1) Mr. Suresh Ujamshi Shah, 2) Mrs. Kashmira Sanjiv Mathukia alias Kashmira Suresh Shah, 3) Mrs. Jayshree Parin Doshi alias Jayshree Suresh Shah and 4) Mr. Manish Suresh Shah in equal 1/4th ratio each, thereafter, to devolve the said 1/3rd share of deceased co-lessee Mrs. Nayanaben Sureshkumar Shah in the name of Mr. Manish Sureshkumar Shah, in respect of the said leasehold property bearing Plot No. 147-A, Sion Matunga (West) Estates, on the Estate Record of MCGM, may lodge claim/objections along-with relevant documents within 14 days from the date of publication thereof in the office of the Law Officer, Municipal Corporation of Greater Mumbai whose office is situated at Legal Department, Municipal Corporation Head Office, Third Floor, Hall No. 311, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001.

If no claim or objection is made as required hereinabove, Corporation will transfer the 1/3rd share of deceased co-lessee Mrs. Nayanaben Sureshkumar Shah, firstly in the names of her legal heirs viz. 1) Mr. Suresh Ujamshi Shah, 2) Mrs. Kashmira Sanjiv Mathukia alias Kashmira Suresh Shah, 3) Mrs. Jayshree Parin Doshi alias Jayshree Suresh Shah and 4) Mr. Manish Suresh Shah in equal 1/4th ratio each, thereafter, to devolve the said 1/3rd share of deceased co-lessee Mrs. Nayanaben Sureshkumar Shah in the name of Mr. Manish Sureshkumar Shah, in respect of the said leasehold property bearing Plot No. 147-A, Sion Matunga (West) Estates, on the Estate Record of MCGM, without any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and not binding on Corporation.

# THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that pieces or parcels of leasehold land bearing of Plot No. 147-A, Sion Matunga (West) Estates, C. S. No. 147A/6 of Sion Division, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, containing by area admeasuring 495.33 sq. yards i.e. 414.16 sq. mtrs. or thereabouts and bounded as follows :-

On or towards the North by : Plot No. 148 On or towards the South by: Plot No. 147

On or towards the West by : Forty Feet Road No. 24 B

On or towards the East by : Fifty Feet Road No. 25 Dated this 11th day of Jan. 2021

> (Adv. Sunil Sonawane) Advocate and Law Officer **For Municipal Corporation**

> > of Greater Mumbai

PRO/2004/ADV/2021-22 Let's together and make Mumbai Malaria free

HDFC BANK

We understand your world

**HDFC BANK LIMITED** Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013.
[Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618]
[e-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com]

[Tel Nos. 022 39760001 / 0012] NOTICE

Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as lost/misplaced//irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Bank for the issue of duplicate share certificates.

Name of the Shareholder(s) Dist. Nos 1 6314791 Sudesh Kapatia Jointly Suresh Chand Kapatia

Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/s should lodge such claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfe Agents viz Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. B 5, Part E Cross Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400 093 within 15 days of the publicatior of this notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed to issue duplicate share certificate(s), and/or transfer the shares in favour of the applicants Accordingly the original share certificates shall stand cancelled. After the issuance of duplicate share certificate(s), any person dealing with the original share certificate(s) shall be doing so at his/her own risk and the Bank will not be responsible for it in any way.

Date: 11.01.2022

Sr Vice-President (Legal) & Company Secretary

Santosh Haldanka

Shree Warana Sahakari Bank Ltd., Warananagar Head Office: Warananagar, Tal. Panhala, Dist. Kolhapur.

# **PUBLIC NOTICE FOR SALE OR TRANSFER**

IMMOVABLE PROPERTY TAKEN OVER / UNDER SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 FOR SALE ON "AS IT IS WHERE IT IS" AND "WHATEVER THERE IS" BASIS.

NAME OF THE BORROWER AND **OUTSTANDING DUES FOR RECOVERY OF** WHICH PROPERTY IS BEING

#### M/s. Varad Foods

Off. Add.: Konsub, Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri. **BORROWER** -

A Partnership firm through its Partner -

1) Mrs. Riya Rishikesh Mestri, R/o. - Konsub, Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri.

2) Mr. Aniket Shirish Pandit, R/o. - Sadavali, Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri.

**GURANTOR –** 3) Mr. Shirish Shashikant Wagh, R/o. - Flat No. 08, Harshavardhan Society,

4) Mr. Shirish Vishnu Pandit, R/o. - Arihant Nagar, Sadavali, Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri.

Bhandarkar Road, Deccan Gymkhana, Pune.

5) M/s. Shraddha Foods, through its Partner Mr. Shirish Shashikant Wagh,

R/o. - Flat No. 08, Harshavardhan Society, Bhandarkar Road, Deccan Gymkhana, Pune.

R/o. - Arihant Nagar, Sadavali, Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri. 7) Mrs. Anita Shirish Pandit,

6) Mr. Shirish Vishnu Pandit,

R/o. - Bus Stop, Arihant Nagar, Sadavali, Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri. 8) Mrs. Sneha Sachin Mishale,

R/o. - Devrukh, Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri.

9) Mrs. Riya Rishikesh Mestri, R/o. - Konsub Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri. 10) Mr. Aniket Shirish Pandit,

R/o. - Sadavali, Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri.

**DETAIL OF PROPERTY** AND RESERVE PRICE

**LOCATION AND** 

All that piece and parcel of the property bearing R.C.S. No. 139, Hiss No. 01 & 02 Non-Agricultural land area admeasuring 1 H 81 R (i.e. 18100.00 Sq.Mtrs.) land / plot & factory building area admeasuring 2182.20 Sq.Mtrs. thereon situated at mouje Hativ (Near Devrukh), Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri whichi is owned &

possessed by M/s. Shraddha Foods through its partners Shri. Shirish Shashikant Wagh & Mr. Shirsih Vishnu Pandit.

**RESERVE PRICE:** 3,30,58,800/-

N.B.: 1) The above mentioned property is in the possession of the bank. To the best of knowledge and information of the Bank there are no other Governmental and Semi-governmental encumbrances However any other dues if any are to be ascertained by the prospective purchaser(s)

The property shall be sold on 'as it is & where it is' basis. The successful bidder shall be liable to pay all the necessary expenses \ costs for eg: stamp duty, registration fee etc. in accordance with law. Bank shall not be responsible reimburse any expenses, costs, encumbrances, property taxes or governmental or any other taxes with respect to property.

3) The particulars in respect of the assets specified herein above have been stated to the Best of the information of the under signed hereinabove who however shall not be Responsible for any error, misstatement of omission in the said particular. The Prospective purchasers, tenders are therefore requested to check up in their own Interest there and other detail in respect of all the concern dues in respect of Immovable property before submitting the tenders.

# TERMS AND CONDITIONS:

Sale or transfer is strictly subject to the terms and conditions incorporated in this advertisement and into the prescribed form. Further details of the immovable property and tender form can be obtained from the Branch Market Yard, Kolhapur of the Bank on payment of Rs. 500/- per form. Property is available for inspection on dt. 13/01/2022 to 27/01/2022 (excluding holidays) between 11 a.m. to 5 **p.m.** To view above mentioned property in person you should contact the number mentioned below

2) Sealed tenders in the prescribed Tender form only should be deposited along with Rs. 50.000/- as deposit drawn on a scheduled Bank in favour of Shri, Warana Sahakari Bank Ltd., Warananagar payable at Market Yard, Kolhapur in the Tender Box, kept in the cabin of Branch Market Yard, Kolhapur on or before dt. 29/01/2022 before 5.00 p.m. The tenders will be opened at 12.00 P.M. on dt. 31/01/2022 in the cabin of the Legal In charge of the Branch Market Yard, Kolhapur.

The borrower, respective tenderers, guarantors and owner of the property under sale or transfer may, if they so desire give his / their offer or the best possible valid offers for the property offered for sale provided they follow the requirements at 2 as above.

The borrowers, respective tenderers, guarantors and owner of the property or their authorized representatives may remain present at the time of opening of the tenders. The offerer will have an opportunity to increase their offers at the time if they so desire. They are therefore advised to remain present themselves or through their duly authorized and empowered representative.

5) After the tenders are accepted the borrowers, respective tenderers, guarantors and owner of the property or their authorized representatives are to Deposit and amount of 25% of sanctioned amount on the same day and the remaining amount is to be paid within 30 days from that day.

As per Auction terms & conditions the bank provide separate form additional terms & conditions to the auction bidder & said terms & conditions are binding auction Bidder / purchaser.

7) All the rights to sanction or refuse the tenders / Auction are reserved with the authorized officer. Contact: Branch Market Yard, Kolhapur - Ph.No. - 0231 - 2653334, Mob. No. 9763716562.

Date: 11-01-2022 Place: Kolhapur.

about holding of Auction for the sale of secured assets on above mentioned date

Authorized Officer, Shree Warana Sahakari Bank Ltd., Tal. Panhala, Dist. Kolhapur

respective amount, due to the State Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) and the Guarantor(s) as spe

NOTICE is hereby given on behalf of my clients that I am investigating the title of Miss SHEETAL R. GANDHI, MRS. RAMILA R. GANDHI & MR. RAMESH A. GANDHI to the premises bearing Flat No. 103 admeasuring about 535 sq. fits, carpet area on the 1st Floor of Asiatic Co-operative Housing Society Limited situated at Mehta Court, 13-Gilder Lane, Mumbai- 400 008 and 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. III to 115 (both inclusive) comprised in Share Certificate No. 23 standing on land bearing C. S. No 331 of Tardeo

All persons having any claim in respect of the above referred premises whether by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at 2nd Floor, Mantr Building, Above Gangar Eyenation Opp. : Girgaon Church, Girgaon, Mumbai-400 004 within 11 days of this notice, failing which, all such claim of such person/s, if any, will be deemed to have waived and/or Dated this 12th day of Jan. 2022

Mukesh Jain



PHYSICAL POSSESSION NOTICE

### (Under Rule 8 (1)

Vhereas the undersigned being th

uthorised officer of Saraswat Co-op Bank Ltd., under the Securitisation an econstruction of Financial Assets an nforcement of Security Interest (Second Act. 2002 (Act 54 of 2002) and in exercis of power conferred under Section 13 (12 ead with rule 3 of the Security Intere Enforcement) Rules 2002 issued deman otice dated 13.03.2020 calling upo he borrower MR. GAWALI BHUSHAN RAJENDRAKUMAR, to repay the amoun entioned in the notice being ₹ 25,73,093/ (Rs. Twenty Five Lac Seventy Three

Thousand Ninety Three Only) as or 29.02.2020 plus interest thereon within 60 days from the date of receipt of the sain The borrower having failed to repay th mount, notice is hereby given to th rrower and the public in general tha ne undersigned has taken PHYSICAI

POSSESSION of the property describe erein below in exercise of powers conferre on him under sub-section (4) of section 1 of Act read with rule 8 of the Securit nterest Enforcement Rules, 2002 on thi th day of January, 2022. The borrower in particular and the public i eneral are hereby cautioned not to dea

vith the property and any dealings with he property will be subject to the char of Saraswat Co-op.Bank Ltd. for total itstanding amount of ₹ 25,73,093/ (Rs. Twenty Five Lac Seventy Three **Thousand Ninety Three Only)** as c 29.02.2020 with further interest thereon he borrower's attention is invited rovisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, t deem the secured assets.

**Description of the Property** quitable Mortgage of Flat No. B/603 Admeasuring carpet area : 38 sq. mtrs.], 6th Floor, "B" Wing, Building Type-S, Krishna Galaxy, Viva Vrindavan Township, S. No. 414, Hissa No. B of Village-Bolinj, Tal. Vasai, Opp. New Viva College, Bolinj, Virar (W), Dist. Palohar-401 303, owned by **Mr. Gawal**i Bhushan Rajendrakumar.

(Y. G. DABHOLKAR) **AUTHORISED OFFICER** Saraswat Co-op. Bank Ltd., 74/C, Samadhan Building,

Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai 400 028 el. No. (022) 24221202 / 1204 / 1206 / 121

Date: 07.01.2022

**OSE** State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168):- 6th Floor, "The International" 16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020. Phone: 022 – 22053163 / 22053164 / 22053165 E-mail: sbi.05168@sbi.co.in

**E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES** E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is" and Whatever there is" basis on 28.01.2022 in between 01.00 pm to 03.00 pm for the recovery of

	•	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,			
Name of Borrower/ Director/Guarantor		Description of the Immovable properties	Reserve Price (in Rs.)	Earnest Money Deposit (EMD) (in Rs.)	Date & Time for inspection of the properties
Mr. Anirudha Balkrishna Joshi & Mrs.Pallavi Anirudha Joshi (Borrower)	Two Crore Thirty Nine Lakhs Eighty Thousand One Hundred Twenty Seven Only) on 03.08.2018 and with further interest, costs		Rs. 5,20,00,000/- (Rupees Five Crore Twenty Lakh Only)	Rs. 52,00,000/- (Rupees Fifty Two Lakh Only)	21.01.2022 From 02.00 pm to 04.00 pm

Note: The said flat is in Raw Condition. Occupancy Certificate (OC) for the Residential Building is yet to be issued by the Appropriate Authority. Society

Dues/Charges/ Maintenance: Approx. Rs.1.20 Crore The e-auction will be conducted through Bank's approved service M/s MSTC Ltd. at their web portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp. The interested bidders shall ensure that they get themselves registered on the e-auction website and deposit earnest money in the virtual wallet created by service provider as per guidelines provided on https://ibapi.in and https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting Bid documents, Training/Demonstartion, Terms & conditions on online Inter-se Bidding etc., may visit the website https://ibapi.in and https://ibapi.in/Sale\_info\_Login.aspx

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website https://www.sbi.co.in and website https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp, https://ibapi.in Statutory Notice under Rule 8(6) of the SARFAESI Act: This is also a notice to the Borrower/Guarantor of the above loan under Rule 8(6) of the SARFAESI Act 2002

Enquiry: Shri S.C.Saraswat, Authorised Officer, Mobile No.9833817616, Shri V.B. Khedkar, City Case Officer, Mobile No.9004697396 Date: 12.01.2022 Place: Mumbai

Sd/-AUTHORISED OFFICER STATE BANK OF INDIA,

been lost by them. Name of the Certificate Distinctive No. of Folio Kishor Kantilal Jain K60592 3947 5893541 830

**Public Notice** 

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate

of Aegis Logistics Limited having its Registered Office at 502,

Skylon, G.I.D.C., Char Rasta, Vapi-396 195, Dist-Valsad, Gujarat,

India registered in the name of the following Shareholder/s have

5894370

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share cer-

tificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C 101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W), Mumbai-400 083 TEL.: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Adv. Ankit Arun Kadu Naman Kishor Jain (Legal Claimant)

**PUBLIC NOTICE** 

NOTICE IS HEREBY SIVENTHAT; we are verifying the title of (i) like Pursest Cheddha and (ii) like. Bhethil Cheddha, in respect of the premises more puriously described in the Schedule hereunder written ("Guid Premises") for the purpose of este/transfer of the Said Premises in terrour of our district.

Any person claiming any right, tille or interest in respect of the Said Premises and/or any part thereof, as and by way of sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, statutory claims, trust, inheritance, bequest, possession, hypothecision, stratustry casems, with, innertance, pequest, possession, hypothecision, charge, lien, power of attorney, sessement or otherwise however, make the same known in writing to the undereigned of their office at \$16, "C" - Wing, ONE BKC, Bendra Kurle Complex, Bendra (East), Mumbel - 400 061, within 14 days from the publication of this Notice otherwise, the same, If any, will be considered as THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Routdomial promises boaring no. (f) 602-A admossuring 1031.41 (One Thousand and Thirty-One point Forty-One) aguere feet (corpet area) slong with exclusive belonny attached to the flet and (fi) 602-6 admensuring 844.44 (Eight Hundred and Forty-Four point Forty-Four) square feet along with evaluable beloony attached to the flet, on the 6 Sport of the meldential building known as "Springs I", situated on land bearing Cadestral Survey Nos. 229, 120, 1568 and 1/126 of Dader Neigoen Division, Dr. G.D. Ambeker Mergh, Dader (East), Mumbel-400 014, Sub-District and District Numbel City, together with 5 (Three)

care parking epaces bearing no. B1-35, B1-35 and B1-37 in the becoment Level of the carparting block of the Building. Pertner.

Dated fisis 12th day of January, 2022

Mis. St. Partners Advocates à Solicitors

### FEDERAL BANK

एलसीआरडी/मुंबई विभाग दि फेडरल बैंक लि.

पत्ता : १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. २, नरिम्न पॉईंट, मुंबई-४०० ०२१ ई-मेल : mumlard@federalbank.co.in फोनः ०२२-२२०२८४२७, ०२२-२२०२२५४८

//सिपेड पोस्ट सह एडी//

महोदय/महोदया,

९) श्री. रविंद्र हरियंद्र रासल, वय ४५ वर्षे, श्री. हरियंद्र रासल यांचा मुलगा पता ९: सी-२४, अरिहंत शाँपिंग सेंटर, अचोळे ग्रेड, नालासोपारा पूर्व, रेल्वे स्टेशन समोर, गणेश मंदिर जवळ, नालासोपार, पूर्व, पालवर- ४०९२०६, महाराष्ट्र पत्ता २: बी-९०९, चंद्रेश पानोरमा, संयुक्त नगर, अचोळे रोड, नालासोपारा,

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युस्टी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट अस्त उल्लेख) च्या कलम १३(२) अन्व ये जारी सूचना.

तुम्ही मुख्य कर्जदार म्हणून बँकेच्या नाने आवस्यक तारण करार/कर्ज दस्तानेज निष्पादित करून गृह कर्जासाठी तिच्या मिश रोड शाखेमार्फत दि फेडरल बँक लिमिटेड, कंपनी अधिनियम अन्त्रये नींदणीकृत कंपनी, जिचे नींदणीकृत कार्यालय आहे आलंबेय येथे (यानंतर बँक आसा उल्लेख) कडून कर्ज खाते क्र. २१२४७४०००००६९३ अंतर्गत २५.०१.२०१८ रोजीस ६,००,०००/ - (रूपये सहा लाख मान) चे कर्ज दिले होते.

बँकेकड्न घेतलेल्या वरील सदर पत सुविभांच्या तारणांसाठी तुम्ही खालील मिळकतीसंदर्भात / जंगमगहागासंदर्भात मार्गाने बॅकेच्या नावे तारण हितसंबंध निर्माण केले

जंगमगहाण जंगम मिळकतींचे वर्णन

वाहन महिंद्रा केयुवही ९०० एनएक्सटी केट एमएफएएलसीओएनडी७५ सह न्य पर्ल व्हाईट कलर, थारक नोंदणी क्र. एमएच ४८ एडग्ल्यु ७०९०, चेसिस क्र.: एम ए९०हीबी २एन एसीजी६ ए८६ २९९, इंजिन क्र. एनएए फझेंडएम ०२९६५, डिसेंबर २०९५ मध्ये महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड द्वारे निर्मिती आणि डीवाय रिजनल द्रान्सपोर्ट ऑफिस वसई, महाराष्ट्र सहनोंदणीकृत.

वरील सद्ध जंगमग्रहाग /ग्रहाण तारण 'मिठकतींचा चानंतर 'तारण' मता' असा उङ्लेख. तुम्ही मम्य केलेल्या अटींचे उह्लंघन करून वरील तारण कर्जीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि खाते ०४.९०.२०२९ रोजी आरबीआयच्या मार्गदरीक तत्वंतुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट बनले आहे.

निम्नस्वाक्षरीकार फेडरल बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने तुम्हाला सूचित करीत आहेत की, ०४.११.२०२१ रोजीस स्क्कम रु. ४,३५,८२० (रूपये चार लाख पस्तीस हजार आठहो बीस मात्र) यासह प्रति साल ११.१५% दरमे व्याज व ०५.११.२०२१ पासूनचे मासिक इतर अधिक प्रभार ही रक्कम क्केच्या मिरा ग्रेड शाखेकडील तुमच्या कर्ज खात्याञंतर्गत संयुक्तपणे आणि केंगकाळी थकीत आहे.

बँक तारण भनको या नास्याने सदर ॲन्टच्या कलम २ (झेडडी) अंतर्गत उदेश ठेकन तुम्हाला सदर ॲनटच्या कलम १३ (२) अंतर्गत सदर सूचना ता स्वेपासून ६० दिवसांत प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर रक्कम, प्रभार/इतर खर्च व त्यासह पुढील व्याज इ. ची थक बाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलावणे करीत आहे. कसूर केल्यास बँक तारण धनको या नात्याने कोणत्याही इतर हक्क आणि उपायांचा पूर्वग्रह न टेनता, पढ़ील कोगतीही सूचना न देता सदर ॲन्टच्या कलम १३(४) अंतर्गत विहित खालील उपायांचा

- १. वरील वर्णिलेल्या तारणमत्तांचा करुजा घेणे आणि धकवाकी वसूल करण्यासाठी सदर मता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किया विक्रीच्या मार्गीने हस्तांतरण करणे.
- २. तारण मत्तेचे व्यवस्थापन ताभ्यात घेणे आणि धकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपद्म, अभिहस्तांकन किया विक्रीच्या मागीने तिचे हस्तांतरण करणे.
- क्केद्वरे तास्यात घेतलेल्या तारण मतेल्या व्यवस्थापनासाठी कोणही व्यक्तीची
- 'नियुक्ती करणे. ४. क्केस भरणा करण्यास अशी व्यक्ती ज्यांनी तारण मत्ता संपादित केली आहे वा अशी
- व्यक्ती जिला तुम्ही थकबाकी देगे आहे वा अशी व्यक्ती जिल्लाकडून तुम्हाला थकबाकी रेगे आहे त्यासंबंधी बंकेस लेखी स्वम्पात सूचित करणे आवश्यक आहे.

सदर ॲनटच्या कलम १३(१३) अंतर्गत तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर रचना प्राप्त चाल्यानंतर तस्ही सदर सचनेत नस्ट करण्यात आलेली तारण मना र पूर्वनियोजित लेखी संमतीरिवाय बॅकेच्या हितसंबंधाला बाधा येऊ न देता कोणत्याही बाबतीत सदर सूचनेत उल्लेखित तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यस्करपत हस्तांतरण करूपकत नहीं.

तुम्हाला याद्रारे सदर ॲन्टच्या कलम १३(६) अंतर्गत सूचना देण्यात येते की, जर, सदर त रूप मत्तेच्या मालकांकडून हस्तांतरण झाल्यास *चे*केकडे तारण म<del>ते</del>च्या संदर्भात हस्तांतरण करण्याचे हस्तांतरिती या नात्याने सर्व अधिकारांवर वैध नामाधिकार देणे आवश्यक अहे. सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत तुम्ही बॅकेच्या तुमच्यावरील सर्व देयाची परतफेड करण्यास कसूरवार टरल्यास सूचना घ्यावी आणि वक सदर ॲक्ट अंतर्गत उपायांची कार्यवाही करतील. तुम्ही पुढ़े त्यासंबंधी बँकेस सर्व स्वकम, आकार आणि करण्यात आलेल्या खर्चीचा भरणा करण्यास जनानदार असाल. तुमचे लक्ष तारण मता (तारण मिळकती) निमीचित करण्यासाठी उपलब्ध केळेच्या संदर्भीत अधिनियमाच्या कलम १३ (८) च्या तरतुर्दीकडे वेभण्यात येत आहे. तारण मलेच्या विक्री प्रक्रियेत्न थकितांची वसूली न झाल्याम बँक तमच्याकडन व्यक्तिगत थकीत स्बक्तम वसल करण्याची कार्यवाही करेल. त्यांच्या थकबाकीच्या व्यमुलीकरिता सदर सूचना बँकेकडे उपलब्ध असलेल्या हर्नकांचा आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेनता निर्गमित करण्यात येत आहे. सदरदिनांक, २३ नोव्हेंबर, २०२९.

दि फेडक़्त बँक लि. करिता श्री, लेस्नि सी सहायक उपाध्यक्ष आणि विभागीय प्रमुख लोन कलेक्शन आणि वसुली विभाग/मुंबई विभाग (सर्फैसी ॲक्ट अंतर्गत प्राथिकृत अथिकारी)



बॅक ऑफ इंडिया दिवेआगार शाखा १३६, स्वामी विवेकानंद रोड, गगफ्ती मंदिर जवळ, ए/पी.-दिवेआगम्,

ज्याञ्चर्यी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया चे प्राथिकृत अधिका(ी या नात्याने सिन्युरिटाव्होरल ॲंन्ड रिकस्ट्रन्स्ल ऑफ फाव्नान्सिअल ॲसेटस् ॲंन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिन्युरिटी इंटरेस्ट ॲन्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिन्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अभिकारांचा वापर करून दिनांक २९/०७/२०२९ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. व्यविकेश ज्ञानदेव गोळे प्रोप्रायटर में श्री सिष्टिविनायक इंटरप्राईजेस यांस मूचनेतील नमूद्र रव्हम रु. ४,४९, ७७,६७७.६२ (रूप ये चार् कोटी एकेचाळीस लाख सात हजार स हारो सत्याहत्तर आणि बासष्ट पैसे मात्र ) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. कर्जद्रम् रकमेची परतपेड करण्यास असमर्थ टरल्याने, कर्जद्रार आणि सर्वसामान्य जनतेस वाद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिन्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ऑन्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्व ये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ९० जानेवारी, २०२२ रोजी करूजा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इसारा देण्यात येतो की, सदर मिळकतीसी कोगताही व्यवहार करू नये आणि सदर

मिठकतीसी करण्यात आलेला कोगताही व्यवहार हा बँक ऑफ इंडियाकरिता एकूण रक्तम

रु. ४,४९, ०७,६७७.६२ आणि त्यावरील व्याजाच्या भाराअभीन राहील. कर्जदारांचे लक्ष

तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट-

ताः श्रीवर्धन, जि. राषगडः सूभ्यतोः ०२१४७-२२४०२४/२२४०२५

इमिल : diveagar vaigad@bankofind ia.co.in

कलम (८) च्या तरतुदींकडे वेभण्यात येत\_आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

बोस्लीपंचतन तालु, श्रीवर्थन जिल्हा रायगड येथील १ला मंजला (घर मिठकत क्र १३ रू./६) सब्हें का ५ हिस्सा का १/५/ए, १ए/२, हेक्टर १.१५.१ वेथे स्थित निवासी गाठ्य का ६. बोस्लीफंचतन ता श्रीवर्धन जिल्हा रायगंड येथील १ला मंजला (घर मिठकत क्र. १३ १५/६) सर्व्हें क्र. ५ हिस्सा क्र. १/५/ए, हेक्टर ०.०५.१ येथे स्थित निवासी गाट्य क्र. ६ च्या समाविद्यित मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाचळुतेने: उत्तरेला: नसुराम गोविंद चोंगले यांची मिळकत. दक्षिणेलाः प्रपुळ्ळुम ह रणळोडदास तत्रा यांचा फ्लॅट क्र. ७. पूर्वेलाः श्रीवर्धन दिवी स्टेट रोड. पस्चिमेला: नसुराम गोविंद चोंगले यांची सध्याची स. क्र ची उवींत

बंक ऑफ इंडिया करिता दिनांक: १०/०१/२०२२ मुख्य व्यवस्थापक – प्राथिकृत अधिकारी ठिकाण: दिवेआगार

> मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण वसली अधिकारी डीआरटी-२ यांचे कार्यालय भास्त मुख्यम्, कित मंत्रक्रम्

एमवेप्तप्त झारा,३ र मनल, वेतियाँन भक्त, हुलाब मर्के द हुलाब, मुंबई- ४००००५. पुद्रोत दिनांक:-०४/०२/२०२२ परिक्र. २३७

मेंद्रज बैंक ऑफ इंडिपा

में. राखो इस्पत अलॉईन (इंडिया) लि आणि अन्य किसीचो उर्भोनणा मंडण्याकस्ति।'स्छाना

९. में. राखोड्स्प्स अन्तर्हेन (इंडिमा) लि., फ्लॅटक ४०५, अ्था मन्सा,पास्त्रिय मर्के ट्, केंट वेड कॉर्कर, एसएस ९(ए). मे. राखो इस्का अलॉईन (इंडिमा) लि., प्लॉटक ३६,९० फीटडो मे.गेड,अंधी-कुर्ला गेड,अंधी

२. अस्युत अमिन लोखंडवाला, फ्लॅटक २ १०२ , २१व मनला , लेखे सन ठॅक, बो-किंग, गांधी नगर, देनिक तिकोर मार्ग, वरडो , मुंबई४०० ०१८

इ. खालिदा अस्मोन लोखंडवाला, प्लॅटक.२१०२,२१व मनला, लेखे यान देवर, चे-विग, गांधे नगर, देकि तिकोर मार्ग, वरडो , मुंबई ४०० ०१८ ४. कुर वर्रहीन लोखंडवाला, प्लॅटक ४० ५,४था मनला, पारिज़ा मर्केट,ॐ टरोड कॉर्नर,एमएस. रोड, मुंबई-

. - यक्तर्यों संन्याननो यपोळसिन अधिकारी यंनो वसूलो प्रमाणस्त्रनुसार नयान आणिकार्च स्ट्राह. ८,४४,९७,६५६/ चो रक मअर्जवर चैंकेला चुकतों क*रण्यासध्ये पूछ* अर्जा क. २७ संगर २०४ मधील क्युलो प्रमाणस्त्र निर्गापित केले होते. च्यअर्थों हुम्हों काम सुकतो केलेलो नाहे आणि निमस्वदर्शकारांनी कालोल नवूद मिडकत जल केलो आणि निचय

हुम्हला यहरे के उविश्वत की की विकीनी उद्योगणा कादणे आणि तिनय अर्थ मांडण्यांकरिता। हिनांक ०४/०२/२०२२ म. ९९.०० वा. मिस्पित करण्यत आली आहे. तुम्हाल उन्ह्योचण मांउणोमध्ये महंभागे हेण्यकाता आणिमारा गिउकत स्थि तिचय कोणस्यक्षे भागशो मंबींध कोणताहो बोना,प्रभार, वर्ष स्थि विक्षित्रे निमस्वक्षवेकार्यना के उविश्यमध्ये यहारे बोलाविश्यत के आहे.

मिळकतोचा परिशिष्ट () एमआ खोसी ,तालुंस मुस्बर, निहा खणेचा मुस्बर इंस्क्रेअल एरियमध्येस्थित मेनमपीत ४०५० वो.मी.स इंस्क्रेअल प्लॉटक ए-१/३ धरक नामित

२) थ्या मनला, पाकित्वा मर्के ट, क्रें टबेड कॉर्नर, एमएस बेड , मुंबई-४०० ००८ वेथे स्थित पर्लेटक ४०४ मधील रतिवारे के.४ ने अविधानोत रोअर, हक , ताम विसर आणि हितसंबंध ने ते सर्व भग व विधाग ?) ਆਮ ਸਮਰਾ, ਬਾਕਿਤਰ ਸਕਿੰਦ ਲੈ ਟਵੇਤ ਵੱਜੋਂਵ, ਦਸਦਰ ਵੇਤ , ਸੰਗੰਤ-४०० ੦੦८ ਕੋਮੇ ਇੰਪਰ ਬਰੀਟੜਾ, ४०५ ਸਪੀਰ

प्रतिकारे के २ ने अविधानोत रोअर, हक , नाम धिनर आणि हैतसंबंध ने ते सर्व भग व विधाग. ४) फ्लॅटक .२ ०९, ए. किंग, २४ फर्नला ,पाकिक पर्केटप्रोम कोन से.एन.एम. केंटबेड (५) मुंबई-४०० ००८. सदर २८ डिसेंबर, २०२९ रोजो माइय हंस्ते आणिन्य वश्विरणन्या हीस्स्यसह दिसे.

(मुनिल के मेश्राम) काले अधिकार

कर्ज कालो न्यायधिकरण-॥ , मुंबई

मनिव,पार्काल मर्किट मोप्लएस संबंधि सर्यत्य एका खोसी मुख्य, खणे, संबंधि बेएममें कार्यतय

PLANE MOTTER tile, Kappin Mahinsina Marin Lhadigat, (FIMML), for our Clariding and other mixted trachese instuding redling up Antonomic Tellar Macritine (ATM) desire to lake on Liberses, the property for 9 (Albe) years name particularly desertied in the reduction becommist william, corned by persons marrie herein below. Seeing overwheeling the estaction becomes common, we have any process of the estaction of the estaction becomes on the process of the estaction of the process of the estaction capter of all experies decrements with 7 (even) days from pathodism of the public action, he be construed that the first in the public action, the beauthout that the file to the unit properly are above seed that all each expensed how making any objections the making and that he proceed the making any objections the making and that he proceed the making any objections to such consider a such agreement or s as tracks and help and

Intelligent of the Property Description of the Property to be taken on Large

Commercial Property being Pressions No.1 advancering stack 1227 (f) like Despute Persons Carlieri light corput was (prpress) on the greated facer and an area advancering about 1000 sq. it expet area (appear) on the beatered both having address of 100, or the betting bosons or Supple Moses (Suple Residency), E.V. Read, Ground Read, Petry Press, Char, 1964; Mambel-660 052 , hedge First No.171, Suburban Seheme No. VII, C.125 No.58001 of Reserves Village Bentin, Tables Anchor, Charles No.58001 of Reserves Village Sentin, Charles No.58001 of Reserves Village Sentin, Charles No.58001 of Reserves Village Reserves No.58001 of Reserves Village Reserves No.58001 of Reserves Village Reserves No.58001 of Reserves Village Senting No.58001 of Reserves Village Reserves No.58001 of Reserves No.58001 of Reserves Village Reserves No.58001 of Reserves No.58001 of Reserves Village Reserves No.58001 of Reserves Village Reserves No.58001 of Reserves No

Lago Department Matein Malderina David Lierberi. Matein Irilariy, Sile Piane, Maldery Ma.24, Indial Pente, of Vindon Represe Highway SecuraLAX Visitys. Mary, Makel 🕏

#### HDYC BARK We understand your world

एचडीएफसी बँक लिमिटेड

s verifier synthytell for more, thank arms of allow you (s), that - (sin st), (shorter show prior - LEGEZONA-LEGEN (COOKES) or distribution glassycomity (stitum), com [ formula wave, building street.

सुजना च्यारे से पूरण नेन्या भी थी. चर्नात सरकार केंद्र लगाना करते / च्यान करे आंव / करकारकेंद्र करित नहें पूर्वत करका करेंसे को नहें प्रेमित्र सरकारों स्वीतिये केंद्र लगाना लिंकि करकारों के को नहें केंद्र जो.

विश्व ग्रंग 95. 95/77 प्रकल्पन केवर्पर्य चपुत्र गर्वत अनुम संस्था . श्रीतान्त्रः पुरस्य कार्यान्य कार्याः पृथ्या वेद कार्यान्यः

व्यक्त केवल प्रकार है अवस्था कावाबी पोलीस केवोड़ी को पार्ट्य केवली कार्य केवली पार्ट के व्यक्ति प्रकार कार्या केवली पार्ट केवली पार्ट केवली पार्ट केवली पार्ट केवली पार्ट केवली पार्ट केवली केवली पार्ट केवली कार्या केवली पार्ट केवली कार्या केवली पार्ट केवली केवली पार्ट केवली पार्ट केवली केवली केवली कार्या केवली कार्या केवली पार्ट केवली पार्ट केवली पार्ट केवली कार्या केवली कार्य केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्य केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्य केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली केवली केवली कार्या केवली कार्या केवली केवली केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्य केवली कार्या केवली कार्य केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्य केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्य केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्या केवली कार्य केवली कार्या केवली कार्य कार्य कार्य केवली कार्य कार्य कार्य केवली कार्य कार्य कार्य कार्य केवली कार्य कार्

-

बीक्कान्स (कर्प) स्त्री कंकी स्त्रीत विकास: १९ अर २०वर

अपर जिल्ह्याधिकारी रामगढ मुख्यालय अलिखन यांचे न्यायालयात जिल्ह्याधिकारी च्यायांलय आवार, अलिखाग, जि. रायगळ

क्रमांक/आस्टोब्स अवीच क्र. १६६/१८१६

य, फर्लंट नं. १६०३/सिक्यर खोख, योजा विशोध बीव्यस्थ कि., जाकुसी रोज, कॉमिक्सी (पू.), कुंबई – ४०० १०६

र. क्विवागीन अविनयरी पावेर

एक मकलार्थ खेन. प्रतिमा मदा नानकर

U. ओवडे, ता. पनेत. वि. सकार महाराष्ट्र जनीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४७ नुसार अपील

मा बाहिर नोटीसीट्टारे आपनास कव्यविष्णात मेरी मी, मीने कवरने, हा. पनवेल, बि. रामवड नेपील सकी नें./बिस्सा ने. ९१/६ अ क्षेत्र 6-६६-6 आवार ४.०० वा करीन विश्वकती संस्थीत अधिकार्यों यांनी वा न्यायासकार दि. २३/११/२०२१ रोजी अधील क्रकल केले आहे. सदर मर्गाताची नेर्द्येत करवाते अवदा त्याची चक्कवणी होक कुमली गाही. आयल पहण्याचा सेवडवा पता क्रीतप्रमाने असरकार्य पाहिती अमितायीं क्रीय आहे. सकर, अभितायीं या बाहिर समन्यहरे करुनिन्नात केंद्रे की, कहर वार्गातालको वि. १९/०१/२०२२ रोजी सम्बन्धी ११.०० बाजता सकर चित्रप्रविकाने राज्यस्थ अमित्रपर पाँचे ज्यासमानात सुरावको निर्मित करणेत असेसी आहे. वरी

भारत स्था: सगर दुसने नवीतोवर्गन प्रस् पुजननीय इस यहने, आत्म इसर न ग्रहेरकर

आपने गरक्षेपेत अनीत्सपी सुनावनी हो क निकास दिला बाईस खपी कुमना नींद प्रयानी. विकासः अतिका Quim: 4/02/2009

२. बहुविसहार पनवेश

३. श्रीम. चंत्रुना चंद्र राज्ये

रिककरी सेल: कार्यालयक, ४ आणि ५, ३ रा

मञ्जला, द्रीम्स गॉल, एल. बी. एस. मार्ग,

र्भाद्रम (प), मृंब्ह्-७८

शान्द्रपट

दि, १०.०१.२०२२ ग्रेजी स्वतंत्रती स वृद्धकार प्रविद्

पार्वरूप बादगांच्य विवाद विक्रीकरील सेवेरबंद विविदा

मागविवार्ष सूचना पामध्ये कर्जदार डी ओमप्रकात दामोदा

फारको यांचा है। कैंकेक दे मुळ आएकी उक्तरूभ नाग्री

PUBLIC NOTHER

Melice is hereby given that, (1) Transhased Purall Bhetti and (2) Americal Chambel Rations was the original Denser of the Society more an Goulant'y described in the Schedule hereased retired, The each Americal Chambel Rations (2014) described in the Schedule hereased retired to cover of the each particle only them had being under the law of automatic under high lains under the law of automatic under their the talk described Co-care van governed. The names of the each large heire are 1) Mrs. Stream! Described Rations (Son). A Release Described Ration of the sale large her had her manual shade stoke. By other, MRS. SH-WANNE DEVI AMPARIAL RATHORE, instructed and day of the sale decorated of the additional short of far additional of the sale decorated of the sale decorated Co-care of far additional of the sale decorated of the sale decorated of the sale decorated above, who have any interest applied and whose sary interest applied and those sary interest applied and whose sales above. Any parameter shows, who have any interest applied and those sary interest applied or chief and the sales applied or chief upon the

against arboths sufd Godorn.
Any parametric having may sight or claim upon fine joint and underload views of the suid diameters. Coverer in the said Godorn stong with the said distress by way of eats, sertings, beare, half, gift, Descrip, possession, principance, Court Descrip or alteration on required to infraste the came in melling along with supporting documentary originates to the undestigned at his offices at Alembert, 2° Floor, Some Gaugh Haper, stone (CCC Stone, Marinet (CCC), within Fourthean (14) days from the data force, falling within it will be presented that flores are no such claims and if way, the came are suched or absorbance of the said three logic littles are only successors of the said deposed Co-count mill

presented that the way of consent Co-come ma-successors of the edd decreased Co-come ma-in furthermore Release Dand in speed or my client shell be consculed and registered, without the consent to main dalling.

any further reference to such claims. Salestate of the property:

प्राध्यकता स्वास्तरीकर्ता (रिव्यकरी द्विपार्ट.)

र्पजाय जेंद्ध महाराष्ट्र को-ऑप. अँक रिन.

हवा नोटीसीमध्ये को बवाई बदल नाई.



सर्कल सम्बा सेंटर, मुंबई शहर १८१-ए१, १८ वा मजला, ई विंग, मेकर ठौबर, कफ परेड, मुंबई ४००००५, द्भाः ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४ इमेल : csxx41@pnb.ca.in

जोडपत्र-१५ (सुधारित एसएल-१०वी)

कब्जा सूचना

संबंधित प्राधिकृत अधिकान्य द्वारे एक पेक्षा अधिक कर्जद्रशांच्या बावींमध्ये स्थावर मिळकर्तींकरीता सामान्य कञ्जा सूचना (स्थावर मिळक्तीकरीता)

पंजाब जैंशनल बैंक/पंजाब जैशनल बैंकचे प्राध्यिक्त अधिकारी याँनी सिब्युरिटायझेशन अँगड रिकन्स्ट्रक्सन और कायनान्शियल ॲसेट्स् अँगड प्रकीसमेंट ऑक मिन्युरिटी इंटीस्ट ॲन्ट, २००२ अन्वये आणि मिन्युरिटोइंटीस्ट (फ्लोमॅमॅट) रूल्म २००२ च्या कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वारर करून म केइ.भूचना प्राप्त झाल्याच्या तारिका महा ६० दिवसांत ऋषेक खाल्याममीर न मृद र नकम अदाकरण्यामाठी मोर्नेशित कर्जदारीना बोलाविण्यामाठी यानंतर ऋषेक खात्यांममीर प्रमुद् तारखेंची मागगी मूचपा जारी करण्यात आली होती.

श्रुत कजदर्शाना ख़्कम अदा करण्यास कसूर कलला आह कर्जरार आणि सर्वसामान्य जनतेला सराना यारार देण्यात येते की मिन्नेब क्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोरील नमुद्रे तारखे रोजीस सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ सहवाचता सदरह् अधिनियम च्या कलम १३ च्या उप-कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येशील खालील वर्णि लेल्या मिळकतीच

विशेषतः कर्जदार आणि मान्या जनतेम यादरि संचना देश्यात येते की. मान्य मिडकतोसो कोणताहो व्यवहार करू नये. मान्य मिडकतोसो केलेला कोणताहो व्यवहार हा पंजाब जैसमल बैंकेच्या रज्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीम राहील.

<b>光</b>	कर्नदम्/गहागदम्/ हमोदम् पांचीनावे (मिडकतीचे मानक)	ग्हाण विद्यासतीचे वर्णन	मगणी सूक्तेची तमोख	कल्लासूच्या चिटकवल्याची तहोख	मागगी सूचनेच्या तारखेरोजीस शक्तवाकी रक्तम (स्त्र)	प्राधिकृत अधिका-पांचे नाव
4	ओ. निलेशपरहाणम पठवड	प्लॅटक. २/१४४, झारतक. २, आनंद विहार को-आँप मोमायठो ति., वाकोता पोलिम सेटांन मामेर, मोटोरंस क. २ ५८, मांतहुझ (पूर्व), मुंबई ४००० ५५		•६.•१.२•२२	०१.०५२ ०२ १ ग्रेजीस ४८,७४,१०३.०० सह पुळील ज्यान	ओ. एत पाणीहरी
3	ओ. संतोष उनवाने आणि भौ. सुप्रिय उनवाने	फ्तॅटक.७ २,७ वा ममता, झास क. एत- १२, मिर रोड, स्क्फ्यचर्स ऑप मोमायवे, गव मिर/पेणसरपाड, सणे ४०११ ७	२७.०५२०२१	•६.•१.२•२२	०१.०५२०२१ ग्रेजीस २०,४५,६८२.४८ मह पुळील ज्याम	ओ. एत पाणीयहो
400	ओ. मिलेरा जयंतिहाल अमेरीलय आणिमी, अंजली विजमत साह	प्लॅट क. १०४, १ स मन्ता, विनेत विनेतव मोरपरमस्त, मोर्थरा क. ७०५, उपकंड मिनेष मार्थर, एत. टी. सेंड, चेरिवली (परिष्ण), मंबद्रिक ००६२ पे मानकस्वात्रण.	0.0.100.00.00.00.00	•६.•१.२•२२	०५.०६.२ ०२ १ रोजीस ५१,६८ ,६६ ०.८६ सह पुत्रकेत च्यान	ओ. एल पाणोहही

तारण मसेच्या भरण्य कारिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जद्रप्र/हमीदार/गहाणद्रप्रचि

दिर्माकः १२.०१.२०२२

ठिकाणः मुंबई

प्राधिकत अधिकारी पंजाब नैरानल बॅक



शाखा कार्यालय : आयसीआयसीआय कॅंक लिमिटेड, पहिला मजला, ३६१ एम.सी. इंटरनेंशनल, दि मॉल अमृतसर- १४३००१

# जाहीर सूचना–तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा नि–लिलाव

(नियम ८ (६) साठी परंतुके) पहा म्भावर् मत्तेच्या विक्रीकरिता सूचना

मिन्दुरिटाएक्सन और रिकन्स्ट्रक्स और फायमान्सिअल ऑसेट्स् और प्रकोमिंट और मिन्दुरिटो इंटीस्ट औन्ट, २००२ महबाचता मिन्दुरिटो इंटीस्ट (प्रकोमिंस्) करना, २००२ चे प्रियम ८(६) चे परित्रकावये स्थावर मतेच्या विक्रीकारिता ई- लिलाव विक्री मुच्या विरोतः सर्वेसामान्य जनता आणि विरोततः कर्ज दर आणि हमोदारे योग भूदमा यादारे देखात देते की खालील विशेलता स्थान सिरुकत त्रारण ध्यवभित्र हम्म /प्रभारित आहे, जिचाप्रत्यस्य कर्जा आध्यतीआयो आयो के लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येतला आहे, ''ने अने जमे अहे" आणि ''जे कहाँ अहेतीथे अहे'' तत्त्वानै विकण्यात येणार अहे

Ж.	कर्जदार/सह-कर्जदार/	तम्ण मचेचा तपशील सर् काही	<b>भकीत स्वक</b> म	राखीव किंमत	मिळकतीच्या	लिलावाची
丣.	हमीदाराचे नाव /कर्ज खाते क्र	अस्रत्यास ज्ञात भार	EMESCA-1013	इसारा अनामत रक्कम	नि(क्षिणाची ता(खि आणि वेळ	तारीख व वेळ
(T)	(ৰী)	(ң1)	(डी)	( <b>f</b> )	(जी)	(एव)
4.	च्छा मुगर कार्म प्रा. शिमिटेड (कर्जक . ०१०२५१००५८७२), गोता चङ्का, सुमेरा च्छुा, कृष्ण कुमार च्छुा	१. में. चङ्का मुगर कार्म प्रा. लि. याच्या मलकीची गाव दुयोपुरा, एंदा बी. क. २४, तह. आणि जि. मोगा, वामिका क. ६७७ दि. २१. ४४. २२ वये स्थित वर्ष २००५ -०६ करीता जमावंदी अनुमार खासरा क. २१/५, ६, १५, २६ मध्ये समाविद्य मोजमारित ११के-०मी. मिडकत. समाविद्य मोजमारित ११के-०मी. मिडकत. २. में. चङ्का मुगर कार्म प्रा. लि. हांशामेचालक मुमेरा चङ्का यांच्या मालकीची गाव मावड, एंदा बी. क. २०१, तह. आणि जि. किरोमपुर्व, वामिका क. ५६६ दि. ४४.०५.२०१२ येथे स्थित वर्ष २००८-०९ वर्षाता जमावंदी अनुमार खासराक. ११०/६/१, ११०// १५/२, खाताक. ४७/५७ मध्ये समाविद्य मोजमारित १४के-०मी. मिडकत.	३०-११-२०२१ रोजोस	मोगा मिठवत्तोवरोता  क. ६, ४६, ००, ००/- विशेष्ठपुरं मिठवत्तोवरोता  क. ६, १६, ००, ००/- मोगा मिठवत्तोवरोता  क. ६, १०, ०००/- मोगा मिठवत्तोवरोता  क. ६४, १०, ०००/- विशेष्ठपुरं मिठवत्तोवरोता	फेहुबारी ०५, २०२२ में. ११,०० ते दु. १.००	फेंद्रुवारी २८, २०२२ म. ११.३० ते दु. १.००

T. 58,50,000/-ऑपलाई। लिलाव हा लिलाव प्रमानी में. नेक्समेम साँल्युरान्स प्रापब्लेट लिमिटेडचो वेसाईट (युआर्एल लिक -www.disposalhub.com) वर करण्यातयेईल. ग्रहाणद्रार्/नोटोमो योना फेब्रुवारी २५, २०२२ रोजी सं. ५,०० पूर्वीपर्यंत पुळोल व्याजांसह प्रहूण

थक बाकी भरण्याची अंतिम संधी देग्यात येत आहे, अन्यथा तारण मत्ता वरील वेढ एककावमाणे विकण्यात येईल. भेभाव्य बोलोद्रारीमो आपसीआपसीआप बॅक लि., पहिला मजला, ३६१ एम.सी. इंटर्नेशनल, दि मॉल अमृतसर १४३००१ थेथे इसारा अमासत रेककम (इअर) चा डिमांड दुसट (डोडो) (कॉलम ई मध्ये कुर्हेस्डित) साद्ध करणे आवश्यक आहे आणि त्यप्रित त्योगो इअर प्रद्राम च्या पुरुव्याकरिता बैंक अंक्ष्मो लिजमेंट उदिनेच्या स्वेम इमेजमह फेब्रुव ही २५, २०२२ किंवा पूर्वी से. ५, ०० पूर्वी वरील मधुद वेबमाईटमार्फत त्योचे प्रस्ताव माल्ह करणे आवश्यक आहे. क्ष्मया मेंदि च्यावीकी, जर मेभाव्य बोलोद्रागाजार वेबमाईट मर्फत त्यांचे प्रस्ताव मार्ख करणे शास्य मेमेल तर प्रिविदा दस्तावेजांचो स्वक्षांकीत प्रत पेजुवारी २५, २०१२ किंवा पूर्वी ु. ५, ०० पूर्वी आयसीआयसीआय जॅक लिमिटेड, पोहला मजला, ३६१ एम.सी. इंटरनेशनल, दि मॉल अमृतसर १४३००१ येथे मार्ख करावो. हमारा अंगमत रकमेचा डोडो/पोओ अमृतसर येथे देय आयसीआय जॅक लिमिटेड च्या गावे गॅरमलईन्ड /शेडचुन्ड विकरोल अमणे आवरयक आहे.

वींद् : दिप्सम ईन और उ टैसीसन डिप स्मिट, पंजाब योगी सन्पान निय पंजाब आणि इंदोयाणा उच्चन्यायालयाम मझ आयसीआयमीआय वि. पंजाब राज्य असे शिर्षक असलेल्या सोडरून्यूपी २००४०/२०२१ मधील आव्हांना अंतर्गत असलेल्या उपयेबतन सुद् मिठकतोवपेल

पोव्होस्टी और, क्लम ३५, ३८ ऑर्गात धोरणाधिकार लाइलेला आहे, यापार्वभूमोक्षर बॅकिया मिडकतोवर प्रथम प्रभार आहे आणि ज्यामध्ये मूर्यमा जारी केलेली आहे. मिक्षिणं, हिलांबाच्या अटी आणिशतों किंवा मिविहा मात्रः करण्याच्या मंत्रातील पुँद्धेल कुठल्याहोस्पष्टिकरणामाठी कृषया ५७८० १३२९ १५५ । वर में , नेक्सक्रेम सॉल्यशन्स प्रायब्लेट लिमिटेडची योग मंपर्क करावा.

क्षया गोंद चाबो की, मार्केटिंग एक्सीज १. मे. नेक्सकेन सॉल्युरान्स प्राय लेट लिमिटेड २. ओगव ऑसेट्स मॅनजमेंट प्राय लेट लिमिटेड चीडे सुध्या मार्क मिठ क्लोच्या विक्रीची सुविधा देखामार्ज जोडले गेले आहेत. गधिकृत अधिकाऱ्यांने किंगतेले कारण न देता कोगातोले किंवा सर्व नोलो पेटा ढण्याचे अधिकार राज्यून ठेवले आहेत.

किकीच्या तपशोलवार अटो व शतीमाठो कृपया www.icic ibank.com/n4p4c यावर भेट सा.

दिनांक : जानेवारी १२, २०२२ ठिकाण : मुंबई

प्राधिकत अधिक मी आयसीआयसीआय बॅक लिमिटेड <u>जाहीर नोटीस</u>

तमाम जनतेस या नोटीसीने कळविण्यात येते की, १. श्री. सुभाष विठोबा षोसाळकर, २ सी. सुगंधा सुभाष घोसाळकर ३ की. सुबोध सुभाष षोसा**ळकर, १** ते ३ सर्वे राहणार सागर सोसायटी, पेण, जिल्हा रॉयगड ४. स्नेहल सुभाष घोसाळकर लग्नानंतर सौ. स्नेहल सकेश वगरे, सहणार ३०४ अ, इंदिरा संकुल, नाडकर्णी हास्पिटलजवळा, पनवेल ५. प्रदिप विठोबा षोसाळकर ६. सी. प्रज्ञा प्रदिप घोसाळकर, ७. श्री. प्रतिक प्रदिप घोसाळकर ५ ते ७ सर्व राहणार ५, दर्शन बिल्डिंग डी. जी. नगर, ता. खालापूर जि. रायगड, ८. प्रितम प्रदिप घोसाळकर लग्नानंतर सौ. पिंकी दिनेश घोगे राहणार आशियाना बिल्डिंग बीणा नगर ता. खालापूर जि. रायगङ ९. सी. पुनम अमोल पायकर, राहणार ५३१, जे. पी. मराठी शाक्नेजवक, कांबे गवकी पाँडा भिवंडी, दांडेकरवाडी, जि. राणे, १०. श्री. विश्वास विरोबा घोसाळकर २२. सी. वंदना विश्वास घोसाळकर, २२. श्री. हिषकेश विश्वास घोसाळकर २३. श्री. अनिकेत विश्वास घोसाळकर, २० ते २३ राहणार २५०, सावरोछी तालुका खालापूर, जि. रायगङ १४. सी. गिता निलेश रायकर. राहणार ९६ गवळी आळी, पोरोळ रोड राधाकृष्ण मंदिराजवळ, दांडेकरवाडी, कांबे, भिवंडी, जि. ठाणे १५. श्रीमती मनिषा विष्णु घोसाळकर १६. श्री. रोहिदास विष्णु घोसाळकर, १७. श्री. सागर विष्णु घोसाळकर १५ ते १७ सर्व राहणार सावरोटी तालुका खालापूर जिल्हा रायगङ १८. सी. जोत्स्ना संजय गवळी, राहणार फुलॅंट नं. ४, प्रतिक्षा र्रोवर, दमानी नगर, लक्ष्मीपेठ, स्रोलापुर १९. स्रौ. अर्थना प्रशांत काटले, २०. सी. सुशिला सुधाकर काटले, १९ व २० राहणार मुक्काम बेलोशी, पोस्ट मल्याँग, तालुका अलिबाग, जि. रायगङ यांनी त्यांचे संयक्त मालकीयी व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीयी खाली वर्णन केलेल्या शेत जमिनीयी मिळकत, तिय्यावर जाण्या येण्याचे रस्त्याचे व इजमेंटचे हकक, तसेच सदर मिळकतीतील दगड पाषाण झाडझाडोरा इ. ये दरोबस्त हक्क अधिकार सत्ता संबंधासहित आमये अशीलांना खरेदीखताने विकत देण्याये कबूल केले आहे.

मिळकतीचे वर्णन

मौजे सावरोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगङ, तुकडी व जिल्हा रायगङ, पोट तुकडी व तालुका खालापूर, तलाठी सजा माडप, येथील सावरोली ग्रामपंचायत हद्दीतील व मेहरबान दुय्यम निबंधक खालापूर यांचे अधिकार क्षेत्रातील शेत जमीनीयी मिळकत

मौजे	भूमापन कमांक	उपविभाग कमां क	क्षेत्र. हे. आर प्र.	आकार्
वरोली	3€	ъ	०.०५.६० पो.खा. ०.०२.१०	० १०
			0,019,190	

जिच्या यतुःसीमा पुढील प्रमाणे आहेत.

श्री . शिवानजी छाड्या यांचे मालकी व कब्जेवहिवारीची भूमापन के. ३५ उपविभाग के. १० यी मिळकत

बायपास पेण रोट

श्री सुनिल रामभाउ बारङ यांचे मालकी व कब्जेवहिवारीची भूमापन क. ३५ उपविभाग क . ९ यी मिळकत

श्री. शिरिष सदुराम योगले यांचे मालकी व कब्जेवहिवाटीची भूमापन क. ३६ उपविभाग क. ५ यी मिळकत

तरी सदर मिळकतीवर आणि/किंवा तिच्या कोणतेही भागावर अन्य कोणायाही गहाण, दान, बक्षीस, फरोक्त, लेखी किंवा तोंडी करार, जामीन, विश्वस्त तारण, अदलाबदल, साठे करार आणि/किंवा अन्य कोणत्याही कराराने, अधिकाराने, कसलाही हक्क असल्यास अशा व्यक्तीने/व्यक्तींनी/संस्थेने ही नोटीस प्रसिद्ध झाले पासून १५ दिवसाचे आत खाली सही करणार यांचेकडे दस्तऐवज/पुराव्याये सहीत लेखी कळवून आपला हकक, सत्ता, संबंध, अधिकार असल्याचे शाबीत करावे . सदर मुदेतीत जर तसे न केल्यास, वर वर्णन केलेल्या मिळकतीवर अन्य कोणायाही अधिकार नाही किंवा असल्यास तो त्यांनी सोड्न दिला आहे असे समजून सदरया खरेदी विकीया व्यवहार पूर्ण केला जाईल व त्यानंतर या व्यवहाराबाबत कोणायीही तकार, हक्क, अधिकार विचारात घेतले जाणार नाहीत, याची सर्वानी नोंद घ्यावी.

येणे प्रमाणे जाहीर नोटीस दिली आहे.

तारीख : १२.०१.२०२२

(अँड. सई गणेश धारमळकूर में. धारगळकर अन्ड असोशिएटस्, अंडव्होकेटस्

हेमलक्ष्मी, संत् नामदेव पय, डोनिवली (पूर्व) मोनाईल नं.: ९८२०१९८०६३





अंफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्वर लिमिटेड नींद् गीकृत कार्यालयः 'ॲफकॉन्स डाऊसे', १६, शाह्यइंडस्ट्रीयल इस्टेट, यीरा देखाई रोड, आझाद नगर पी. ओ., पोरट ऑक्टर नं. ११९७८ अंधेरी (पश्चिम), मुंगई ४०००५३. CIN: U45200MH1976 PLC019335 - वेगराईट: www.afcons.com

इमेलः secretarial@afcons.com • फोनः ६७१९१२१४ • फॅक्सः २६७३००४७

भागधारकां ना सूच ना दावारहित लाभांशाचा दावा करण्यासाठी आणि इन्ब्हेस्टर एज्युकेश न अँड प्रोटेक्श न फंड (आयईपीएफ) खात्यामध्ये कंपनीचे समभाग हस्तांतरणाची माहिती

सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या कलम १२४(६) सहवाचता वेळीवेळी सुधारित निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिस्चित इव्हेस्टर एज्युकेशन अंड प्रोटेक्शन फंड अधारिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर अंड 'रिफंड) रुट्स , २०१६ ('''रुल्स'') 'च्या तरतुदींना अनुसरू प्रकाशित करण्यात येत आहे.

अधिनियम आणि रुल्समध्ये इतर बाबींसह आयईपीएफ खात्यामध्ये सात कमनार वर्षे किंवा अधिक करिता दावारहित राहिलेल्या लाभाशाच्या संदर्भातील समभागांचे हस्तांतर आणि आयईपीएफकडे दावारहित लाभाश हस्तांतरणासाठी तरतुदींचा समावेश आहे.

कंपनीने आयईपीएफकडे ज्यांचे समभाग हस्तांतरित होण्याचा संभव आहे त्यांच्या नोंटणीकत पत्त्वावर संबंधित भागधारकांना वैयक्तिक पत्रव्यवहार पाठविला आहे. कंपनीने आयईपीएफकडे हस्तांतरणासाठी ज्यांचे समभाग नियत आहेत आणि सात क्रमवार वर्षाकरिता ज्यांचा लाभांश दावारहित राहिलेला आहे त्या संबंधित भागधारकांचा तपशील तिची वेबसाईट <u>www.afcons.com</u> वर सुद्दा अपलीड

जर २२ एप्रिल, २०२२ पर्यंत संबंधित भगधारकांकडे लाभाशाचा दावा न केला गेल्यास खालील पध्दतीने पुढ़ील सूचनेशिवाय आयईपीएफकडे संबंधित भागधारकांद्रारे धारण केलेले समभाग हस्तांतरणासाठी कंपनीद्रारे आवश्यक पावले उचलप्यात येतील .

या पध्दतीने शेअर्स धारण केले असल्यास:

 प्रत्यक्ष स्वरूपात - आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यावर आयईपीएफच्या नाते नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि हस्तांतरित करण्यात येईल. मूळ शेअर प्रमाणपत्र जे भागधारकांच्या नावे नोंदणीकृत आहे ते रह आणि वाटाचाटीयोग्य नसल्याचे मानण्यात येईल .

डीमॅट स्वरूपात - कंपनी आयईपीएफच्या नावे डीमॅट खात्यामध्ये असलेले समभाग हस्तांतरणासाठी कॉपॅरेट ॲवशनच्या मर्गाने डिपॉझिटरीना कळवेल. भागधारकांनी नोंद् च्यांबी की, आर्य्ह्पीएफकडे समभाग आणि दाबारहित लाभांश हस्तांतरण केल्यानंतरही संबंधित भागधारक वेबसाईट www.iepf.gov.in वर उपलब्ध विहित प्रपत्र आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून आणि ई- प्रपत्र आयईपीएफ-५ मध्ये समाविष्ट आवश्यक दस्तावेजांस ह 'तिच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीकडे रितसर सही केलेली त्याची स्कॅन्ड प्रत पाठवून आर्य्ह्पीएफकड्न त्याचा दावा करप्यासाठी हक्दार आहेत.

भागधारकांनी पढ़े नोंद प्यांवी की, तिची वेबसाईट <u>www.atcons.com</u> वर कंपनीद्वारे अपलोड केलेल्या संबंधित भागधारकांचा दावारहित लाभांश आणि समभागांचा तपशील हा रूल्सला अनुसरू आयर्डपीएफकडे समभागांच्या हस्तांतरणासाठी कंपनीट्रारे नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भातील पुरेशी सूचना समजण्यात यावी. कृपया नोंद्र घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरित समभाग आणि दावारहित लाभांशाच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही.

ज्या भागधारकांचा लाभांश दावारहित राहिलेला आहे त्यानासुद्धा सात वर्ष समाप्रीपूर्वी रोख न केलेल्या/दावारहित लाभाशाचा दावा करण्याची किरंती करण्यात येत आहे.

भागधारकांना सापेक्ष बाबींवर कोणतीही चौकशी करायची असल्यास ते खालील किलागी संपर्क करू शकतात.

कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्पर्र एजंट	कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिंसेस लिमिटेड, सुब्रमनियम बिल्डिंग, १ क्लब हाऊस रोड, चेन्नई-६००००२, फोन क्र. ०४४-२८४६०३९०, फॅनस क्र. ०४४-२८४६०१२९. इंमेल ऑयडी: afcons@cameoindia.com
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय	ऑफकॉन्स इफ़ास्ट्रवचर लिमिटेड, 'ऑफकॉन्स हाऊस', प्लॉट क. १६, शाह इंडस्ट्रियल इस्टेट, वीरा देसाई रीड, आझाद नगर पी.ओ., पीस्ट बॉक्स क. ११९७८, अधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. ईमेल आयडी: seretarial@afcons.com फौन: (+९१२२) १७१९ १२१४/५०४; फॅक्स: (+९१२२) २६७३:००४७.

ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सही/-गौरांग पारेख कंपनी सचिव

Rathers
Godown bearing No. 105 on the First Floor learing Georgenishmet, Henre No. 1618/12 of the Bahiling No. 3 2 of Martinaver Complex Phase II habrighes to Martinaver. To Premises Co-operative Society Ltd., Inviring the registered office at Survey No. 1204, 1204, 1212 Publ. Martinaver. Complex Planes II at Post Cohemal, Tables. Shierand, Date. There 421302, attracements sheet 96: 59, Pt. or 78.59 89, bitro, Suffrey area, district on all fact piece or serves of land heading Survey No. 120, House In. 2 (Publ.) of Village Reimal, hing within the last of Reheal Gramenochoyst, Dates and Registration District Thomas.

Date : 12.01.2022

SAMER KWADYA

ठिकाण: मुंबई

दिनांकः १० जानेवारी, २०२२

पुर्वेस लागुन पश्चिमेस लागुन उत्तरेस लागुन दक्षिणे स लागन